

हिमटा अधू

Miserly Cripple

तेहतीस कोटी देवांसाठी
चिरून बारा कोटी आत्मे
चहाचा हिमटा कप त्याने
केदारनाथाला देऊ केला

For the means of Thirty-three crores God
Slaughtered, twelve crores of souls.
A miserly cup of tea,
He offered to the Kedarnath.

रस्त्यावरच्या खुणा लाल
पाठीला त्याच्या नाही दिसल्या
त्याने सोडलेल्या बिल्यांनी
चोपून भेगा मोठया केल्या

Red impresses on the roads
His back could not see,
The tags, that he let out,
Stroke the crevices wide.

पिळवटणाऱ्या सुरकुत्यांचा
साउंड ट्रॅक बंद आहे
पाळलेल्या भक्तांना अजून
तुकडा फेकलेला खायचा आहे

Agonizing wrinkle's
Soundtrack is silent.
The tamed supporters, yet
Awaiting to scoff off the tossed away pieces.

गरीब मारणे इतके सोपे
गरीबी हटवणे कठीण
शंभर कोटी मेलेली मने
शंभर कोटी कणाहीन

Killing poor is easy
Eliminating poverty, difficult.
Hundred crores dead minds,
Hundred crores cowards.

असण्याचा हक्कच शूद्रांचा
मनूने घेतला होता काढून
खाजवत पांढरी दाढी आता
काळी टोपी टाकेल चिरडून

Shudra's right for existence,
Was taken away by Manu.
Now, scratching his white beard,
Will crush the black hat.